

जिल्हा परिषदांनी करावयाच्या कार्यालयीन
खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीबाबत.

**महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग**

शासन परिपत्रक क्रमांक: झेडपीए २०१८/प्र.क्र. ३१/वित्त-९,
बांधकाम भवन इमारत,
२५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४००००९
तारीख: १९ ऑक्टोबर, २०१८

वाचा

१) शासन निर्णय क्रमांक: उदयोग उर्जा व कामगार विभाग भांखस-२०१४/प्र.क्र.८२ भाग III/
उद्योग-४ दि. १ डिसेंबर, २०१६

प्रस्तावना

उदयोग उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय दि. १ डिसेंबर, २०१६ अन्वये शासकिय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीच्या कार्यपध्दतीची सुधारित नियमपुस्तिका निर्गमित करण्यात आली आहे. सदर नियमपुस्तिकेसंदर्भात राज्यातील विविध जिल्हा परिषदांनकडून विचारणा होत आहे . त्यानूषंगाने खालीलप्रमाणे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात येत आहे .

शासन परिपत्रक :-

उदयोग उर्जा व कामगार विभाग शासन परिपत्रक दि. १ डिसेंबर, २०१६ च्या कार्यालयीन खरेदीच्या नियमपुस्तिकेतील परिच्छेद २.४ मध्ये लक्षांकित विभाग देण्यात आले असून सदरचे धोरण राज्य शासनाच्या कोणताही विभाग/कार्यालय/शासनाच्या मालकीचे सार्वजनिक क्षेत्रात व्यवसाय किंवा उपक्रम/शासनाची ५० टक्कयाहून अधिक भागभांडवल असलेली कंपनी /जिल्हा परिषदा/महानगरपालिका/नगरपालिका नगरपरिषदा /विधानसभेच्या कायदयाखाली स्थापित कोणतीही संस्था किंवा मंडळे किंवा महामंडळे किंवा प्राधिकरणे किंवा सोसायटी किंवा न्यास किंवा स्वायत्त संस्था तसेच अन्य कोणतीही संस्था , ज्याला राज्य शासन या नियमपुस्तिकेच्या प्रयोजनासाठी एक खरेदी संस्था म्हणून अधिसूचित करू शकेल व या संस्थेला राज्य शासनांकडून खरेदीकरिता मोठया प्रमाणावर आर्थिक सहाय्य मिळत असेल , अशा सर्व संस्थांना खरेदी धोरण लागू असल्याने सदरच्या सर्व प्राधिकार्यांनी खरेदी धोरणाची तात्काळ अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे . त्यामूळे शासन निर्णय दि. १ डिसेंबर, २०१६ या नियमपुस्तिकेच्या प्रयोजनार्थ ज्या ठिकाणी राज्य शासनाचा विभाग असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याअंतर्गत जिल्हा परिषदांचाही अंतर्भाव होतो, त्यामूळे सदर नियमपुस्तिकेतील तरतूदीनुसार तसेच यापुढे शासन स्तरावरून कार्यालयीन खरेदीसाठी निर्गमित

करण्यात येणाऱ्या परिपत्रक/शासन निर्णय इत्यादीनुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी कार्यवाही करावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१८१०१९११०६५९६६२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(पं.खं.जाधव)

उप सचिव , महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
२. मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
३. मा. मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव,
४. मा. राज्यमंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
५. सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष
६. मा. मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक
७. मा. विधान सभा /विधानपरिषद सदस्य
८. महालेखाकार (स्थानिक संस्था) महाराष्ट्र -१, मुंबई (पाच जादा प्रतीसह)
९. महालेखाकार (स्थानिक संस्था) महाराष्ट्र -२, नागपूर (पाच जादा प्रतीसह)
१०. सर्व विभागीय आयुक्त (महसूल)
११. संचालक तथा मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, म.रा. कोकण भवन, नवी मुंबई
१२. सहसंचालक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती.
१३. सर्व सहसचिव / उपसचिव, ग्राम विकास विभाग
१४. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
१५. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी
१६. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
१७. वित्त विभाग व्यय-१५ व अर्थसंकल्प-१७
१८. सर्व जिल्हा उप मुख्य लेखापरिक्षक अधिकारी, स्थानिक निधी लेखा
१९. सर्व सहसचिव / उपसचिव, ग्राम विकास विभाग
२०. मा. सचिव यांचे (स्वीय सहाय्यक ग्रामविकास विभाग.)
२१. निवड नस्ती कार्यासन क्र.वित्त-९